

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प
टप्पा-२ अंतर्गत जिल्हास्तरीय समन्वय
समिती स्थापन करणेबाबत.

महाराष्ट्र शासन

कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग

शासन परिपत्रक क्रमांक : कृवपदुम-१९०४६/१७/२०२५-MAG-८A (ई-१०३०४९०)

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय विस्तार, मुंबई- ४०० ०३२

दिनांक : १६ जून, २०२५

संदर्भ :-

- १) कृषि व पदुम विभाग, शासन निर्णय, क्र.असुअ कक्ष-२०१४/प्र.क्र.१/रा.कृ.वि.यो कक्ष,
दि.१९.०५.२०१४
- २) कृषि व पदुम विभाग, शासन परिपत्रक, क्र.नादेकृ-२०१७/प्र.क्र.०७/८-अे दि.३०.१०.२०१७
- ३) कृषि व पदुम विभाग, शासन निर्णय, क्र.संकीर्ण-२०२०/प्र.क्र.८१/३-अे दि.०९.०९.२०२०
- ४) कृषि व पदुम विभाग, शासन निर्णय, क्र.नादेकृ-४६२२/प्र.क्र.९४/८-अे दि.३०.०६.२०२३
- ५) कृषि व पदुम विभाग, शासन निर्णय, क्र.नादेकृ- ४६२२/प्र.क्र.९४/८-अे, दि.१४.१०.२०२४

शासन परिपत्रक :

१. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाच्या यशस्वीतेमुळे राज्याच्या इतर जिल्ह्यांमधील गावांचा या प्रकल्पामध्ये समावेश करण्याची मागणी विचारात घेऊन दिनांक २८ जून, २०२३ रोजीच्या मा.मंत्रिमंडळाच्या बैठकीत मिळालेल्या मान्यतेनुसार संदर्भाधिन दिनांक ३० जून, २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये जागतिक बँक अर्थसहाय्यित नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पामध्ये सद्यःस्थितीत समाविष्ट असलेल्या छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, धाराशीव, लातूर, नांदेड, हिंगोली, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, वर्धा, जळगाव व नाशिक या १६ जिल्ह्यांसह विदर्भातील उर्वरित नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली अशा एकूण २१ जिल्ह्यांमध्ये अंदाजित रु.६००० कोटी (अक्षरी रुपये सहा हजार कोटी) किंमतीचा नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा टप्पा-२ राबविण्यास संदर्भ क्र.४ येथील दिनांक ३०.०६.२०२३ च्या शासन निर्णयान्वये शासनाची तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. संदर्भ क्र.५ येथील दि.१४.१०.२०२४ च्या शासन निर्णयान्वये प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी उपरोक्त २१ जिल्ह्यांतील ७२०१ गावांची निवड करण्यात आली आहे.
२. संदर्भ क्र.१ येथील दि.१९.०५.२०१४ रोजीच्या शासन निर्णयान्वये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत जिल्हास्तरीय संनियंत्रणासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय अन्न सुरक्षा अभियान कार्यकारी समितीचे गठन करण्यात आलेले आहे. संदर्भ क्र.२ येथील दि.३०.१०.२०१७ रोजीच्या शासन परिपत्रकान्वये जिल्हास्तरीय अन्न सुरक्षा अभियान कार्यकारी समितीस नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पासाठी “जिल्हास्तरीय समन्वय समिती” म्हणून कामकाज पाहण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती.

३. दि.१९.०५.२०१४ रोजीच्या शासन निर्णयान्वये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत जिल्हास्तरीय संनियंत्रणासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेली जिल्हास्तरीय अन्न सुरक्षा अभियान कार्यकारी समिती खालीलप्रमाणे आहे :-

अ.क्र.	जिल्हास्तरीय समन्वय समिती सदस्य	समितीमधील पदनाम
१	जिल्हाधिकारी	अध्यक्ष
२	मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद	सह अध्यक्ष
३	उपायुक्त, पशुसंवर्धन	सदस्य
४	प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प	सदस्य
५	जिल्हा समाज कल्याण अधिकारी	सदस्य
६	जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था	सदस्य
७	जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळ (MAIDC)	सदस्य
८	जिल्हा व्यवस्थापन, महाबीज	सदस्य
९	जिल्हा पणन अधिकारी, मार्कफेड	सदस्य
१०	नामनिर्देशित प्रगतीशिल शेतकरी	सदस्य
११	शेतकरी स्वयंसहायता गटाचे प्रतिनिधी	सदस्य
१२	अशासकीय संस्थेचे प्रतिनिधी	सदस्य
१३	प्रमुख समन्वयक, जिल्ह्यातील कृषि विज्ञान केंद्र	सदस्य
१४	प्रमुख, जिल्ह्यातील कृषि संशोधन केंद्र	सदस्य
१५	प्रकल्प संचालक, आत्मा	सदस्य
१६	जिल्हा व्यवस्थापक, नाबार्ड	सदस्य
१७	व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक	सदस्य
१८	कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद	सदस्य
१९	जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी	सदस्य सचिव

४. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, टप्पा-२ मध्ये समाविष्ट २१ जिल्ह्यांमध्ये प्रकल्पाचे संनियंत्रण व समन्वय करण्यासाठी उपरोक्त नमूद जिल्हा स्तरीय अन्न सुरक्षा अभियान कार्यकारी समितीकडे “प्रकल्पाची जिल्हास्तरीय समन्वय समिती” म्हणून कामकाज पाहण्याची जबाबदारी सोपविण्याच्या अनुषंगाने खालील प्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत :-

(१) कृषि व पदुम विभागाच्या दिनांक १९.०५.२०१४ रोजीच्या शासन निर्णयान्वये उपरोक्त परिच्छेद क्र.२ प्रमाणे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या जिल्हास्तरीय अन्न सुरक्षा अभियान कार्यकारी समितीने अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, बुलडाणा, हिंगोली, जळगांव, जालना, लातूर, नांदेड,

धाराशिव, परभणी, वर्धा, वाशिम, यवतमाळ, नाशिक, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या २१ जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा-२ चे संनियंत्रण व समन्वय करण्यासाठी “नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा-२ ची जिल्हास्तरीय समन्वय समिती” म्हणून काम पहावे.

(२) उपरोक्त जिल्हास्तरीय समन्वय समितीची कार्ये व जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे राहतील.

(अ) नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा-२ ची प्रभावी अंमलबजावणी करणे व जिल्हा स्तरावरील प्रतिनिधित्व करणाऱ्या संस्थांमध्ये प्रकल्पांतर्गत उपक्रमांचे समन्वय तथा संनियंत्रण साधणे.

(आ) प्रकल्प टप्पा-२ मधील सर्व गावांच्या गावस्तरीय हवामान अनुकूलन आराखड्यास मान्यता देणे.

(इ) प्रकल्पांतर्गत प्रस्तावित करण्यात येणाऱ्या मृद व जलसंधारण (NAM) कामांना प्रशासकीय मंजूरी देणे.

(ई) प्रकल्पाच्या अंमलबजावणीदरम्यान तसेच प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरही प्राप्त झालेल्या सर्व तक्रारींचे निराकरण करणे, त्यांचे पर्यवेक्षण करणे आणि अभिसरण घडवून आणणे.

५. सदर समितीतील प्रतिनिधींशिवाय अन्य विभागांच्या (मृद व जलसंधारण, जलसंपदा, आदिवासी विकास, सामाजिक न्याय इ. विभाग) जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावरून निमंत्रित करता येऊ शकेल.

६. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक क्रमांक २०२५०६१६१६२१३२५३०१ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(अं.सा.चंदनशिंदे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
२. मा. मंत्री (कृषि), कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई
३. मा. विरोधी पक्षनेता विधानसभा/विधानपरिषद विधानभवन, मुंबई
४. मा. राज्यमंत्री (कृषि), कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई
५. सर्व संसद सदस्य/महाराष्ट्र विधानसभा सदस्य/महाराष्ट्र विधानपरिषद सदस्य
६. महालेखापाल, महाराष्ट्र १/२ (लेखापरिक्षा / लेखा अनुज्ञेयता)
७. मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मुंबई,

८. अपर मुख्य सचिव (सेवा), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई
९. अपर मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
१०. प्रधान सचिव (कृषि), कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई
११. प्रधान सचिव (नियोजन), नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई
१२. प्रधान सचिव, ग्राम विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
१३. विभागीय आयुक्त (नाशिक/ अमरावती/ नागपूर/ छत्रपती संभाजीनगर)
१४. सर्व जिल्हाधिकारी / मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
१५. मुख्य महाव्यवस्थापक नाबार्ड, पुणे
१६. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळ, कृषि उद्योग भवन, आरे कॉलनी, गोरेगांव, मुंबई
१७. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोला
१८. आयुक्त (कृषि), कृषि आयुक्तालय, पुणे
१९. प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, जागतिक व्यापार केंद्र, कफ परेड, मुंबई
२०. आयुक्त (पशुसंवर्धन), औंध, पुणे
२१. प्रकल्प संचालक (आत्मा), कृषि आयुक्तालय, पुणे
२२. प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प
२३. जिल्हा व्यवस्थापक, महाबीज
२४. जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळ, मुंबई
२५. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था
२६. जिल्हा पणन अधिकारी, मार्कफेड
२७. जिल्हा समाजकल्याण अधिकारी, मार्कफेड
२८. उप सचिव/सहसचिव (सर्व), कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई
२९. उपायुक्त, पशुसंवर्धन, औंध, पुणे
३०. विभागीय कृषि सहसंचालक (सर्व)
३१. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी (सर्व)
३२. कार्यक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र
३३. प्रमुख समन्वय, कृषि संशोधन केंद्र
३४. जिल्हा व्यवस्थापक, नाबार्ड
३५. कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद
३६. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
३७. निवासी लेखापरिक्षा अधिकारी, मुंबई
३८. वित्त विभाग (व्यय-१/विसु-१), मंत्रालय, मुंबई.
३९. नियोजन विभाग (कार्यासन १४३१), मंत्रालय, मुंबई
४०. निवडनस्ती (कार्यासन-८ओ)